

डुर्ज्ञान adj. (f. घ्रा) schwer zu erkennen, — ergründen: नियतेर्गतिः KATHÁS. 101, 196.
डुर्दर्श 1) Buġ. P. 10, 69, 38. नराधिप sich nicht sehen lassend, schwer zu Gesicht zu bekommen R. ed. Bomb. 3, 33, 5. — 2) ungern gesehen KATHÁS. 122, 66.
डुर्दर्शन 1) Buġ. P. 10, 71, 23.
डुर्दर्शा Spr. 4006. KATHÁS. 101, 10, 283. — MBH. 10, 83 liest die ed. Bomb. डुर्दर्शा.
डुर्दान 1) गोवृषा: Buġ. P. 10, 38, 43. von einem Fürsten KATHÁS. 33, 178.
डुर्दिन 1) Spr. 4823. KATHÁS. 72, 123, 125, 129. वाष्पडुर्दिनबद्धान्धकारं नीत्वा च वास्रम् 73, 409. सुखख्योताः, डुःखडुर्दिनानि SARVADARĀNAS. 118, 20.
डुर्दश 1) a) schwer zu Gesicht zu bekommen R. 7, 33, 5 (°सु). 10, 7, 37, 5, 24. MBu. 10, 83 डुर्दर्शा ed. Bomb.
डुर्द्यूत n. falsches Spiel Buġ. P. 11, 1, 2.
डुर्धर 1) a) मणि Buġ. P. 10, 37, 38. ल्य Spr. 4984. वेण्याः KĀVYĀD. 3, 117. संग्राम° (रत्नम्) KATHÁS. 79, 38. — 3) f. घ्रा Bez. einer best. Constellation Verz. d. Oxf. H. 331, a, 2; vgl. डुरूधरा.
डुर्धी schlechte Absichten habend Nir. 10, 5.
डुर्नय Spr. 3210. डुर्णय KATHÁS. 32, 409. HARIV. 9881 die neuere Ausg. डुर्नय.
डुर्नष्ट (2. डुप् + नष्ट) adj. Schol. zu AV. PRĀT. 3, 90.
डुर्निमित्त verbessert u. 3. मा mit नि 1).
डुर्निरीक्ष MBu. 13, 839. Die neueren Ausgg. überall richtig डुर्निरीक्ष्य.
डुर्निरीक्षण (2. डुप् + नि°) adj. schwer anzuschauen: सु° Buġ. P. 10, 39, 7.
डुर्निश्चय (2. डुप् + नि°) adj. schwer festzustellen, — zu bestimmen; davon nom. abstr. °त्व n. Verz. d. Oxf. H. 264, a, 21.
डुर्निवार Spr. 343. KATHÁS. 112, 167. SARVADARĀNAS. 133, 18.
डुर्निप्रयतन, nach den Erklärern kann डुर्निप्रयतर auch = डुर्निप्रयतर adj. sein.
डुर्वल 1) KAUC. 80. KĀTJ. ÇR. 25, 7, 1. MBu. 3, 1216. वृद्धि R. 7, 32, 16. Füge kränklich hinzu.
डुर्वलता, देवे डुर्वलतां गते wenn das Schicksal seine Macht eingeüßt hat Spr. 2307.
डुर्वलित (von डुर्वल) adj. geschwächt, um seine Wirksamkeit gekommen: विद्याः KATHÁS. 103, 91.
डुर्वलीभू (डुर्वल + 1. भू) schwach werden, um seine Wirksamkeit kommen KATHÁS. 107, 52, wo °भूताः zu lösen ist.
डुर्वृद्धि einfältig Spr. 4198. KATHÁS. 61, 43.
डुर्भग 1) an der angeführten Stelle hat das Wort die Bed. widerwärtig, widerlich; vgl. Spr. 1204. hässlich Spr. 1193. — 2) डुर्भगा von Weibern Spr. 4737. डुर्भगावृत्त Verz. d. Oxf. H. 213, b, 5 v. u.
डुर्भण (2. डुप् + भण) adj. schwer anzugeben; davon nom. abstr. °त्व Verz. d. Oxf. H. 264, a, 24.
डुर्भर 3) schwer zu befriedigen: अधिकाधिकवाञ्छाशत° (दृश्य) Spr. 1088. — 4) schwer beladen: वक्रव्यसन° KATHÁS. 112, 156.
डुर्भतर (2. डुप् + भ°) m. ein schlechter Gatte KATHÁS. 124, 120.

डुर्भाषी (2. डुप् + भा°) f. eine schlechte Gattin KATHÁS. 68, 53.
डुर्भाष m. Schmähung, pl. Buġ. P. 10, 68, 33.
डुर्भाषित, °ता वाक् so v. a. böse —, beleidigende Worte; vgl. Spr. 3333.
डुर्भित m. auch KATHÁS. 72, 224.
डुर्भेद, f. घ्रा PĀNĀT. II, 34, v. 1.
डुर्मति falsche Begriffe: श्रुत्वा धर्मं विज्ञानाति श्रुत्वा त्यजति डुर्मतिम् Spr. 3091. Z. 1 ist 1) zu streichen.
डुर्मति 1) Spr. 4074. KATHÁS. 32, 44. तृप्ते डुर्मति Spr. 2080, v. 1. — 2) a) N. pr. eines dummen Tölpels Verz. d. Oxf. H. 133, a, 19. — b) Verz. d. Oxf. H. 332, a, 6.
डुर्मतीकृत lies schlecht gewalzt oder — festgeschlagen und vgl. मतीकार.
डुर्मद 1) वेताल KATHÁS. 121, 29. दिग्द 74, 288. सिंहान्तमरडुर्मदान् 94, 10.
डुर्मनस् Z. 2 die ed. Bomb. richtig डुःस्यो st. डुष्टो.
डुर्मनस् Buġ. P. 10, 88, 22. KATHÁS. 60, 110. अति° 71, 227. मु° 86, 69.
डुर्मनस्क adj. = 2. डुर्मनस्; davon nom. abstr. °ता KATHÁS. 114, 33.
डुर्मनायु SĪH. D. 114, 22. अतिडुर्मनायमान überaus betrübt seiend MĀLATIM. 69, 13. परिडुर्मनायित überaus betrübt UTTARARĀMAK. 39, 10 (77, 9).
डुर्मत्व vgl. Spr. 1260 und die v. 1. Th. 3. S. 369.
डुर्मन्त्रिन् 1) m. ein schlechter Minister KATHÁS. 72, 220. Buġ. P. 10, 43, 43. — 2) adj. einen schlechten Minister habend Spr. 1193 (= PĀNĀT. III, 244). 1196.
डुर्मरण (2. डुप् + म°) n. ein schweres Sterben Verz. d. Oxf. H. 277, a, 2 v. u.; vgl. u. डुर्मरायु.
डुर्मरायु auch TBR. 3, 7, 6, 7, 9. nach dem Comm. zu TS. = मारयितुमशक्यः, nach dem Comm. zu TBR. = डुर्मरणकेतु und डुर्मरायामिच्छुः.
डुर्मर्याद (2. डुप् + मर्यादा) adj. keine Schranken kennend; davon nom. abstr. °ता UTTARARĀMAK. 88, 6 (113, 4).
डुर्मर्य 1) b) Buġ. P. 10, 38, 33 (= अस्त्वनशील Schol.).
डुर्मर्याणा 1) in der angegebenen Bed. oder der sich Nichts gefallen lässt Buġ. P. 10, 39, 15.
डुर्मित्र 2) N. pr. eines Fürsten Buġ. P. 12, 1, 32.
डुर्मुख 1) b) Spr. 3779. — 2) b) 8) R. 7, 3, 35. — c) eines Muni Verz. d. Oxf. H. 32, a, 29. — c) WEBER, GJOT. 99. des 50ten Jahres Verz. d. Oxf. H. 331, b, 1 v. u.
डुर्प 2) TS. 4, 1, 4, 4. 6, 2, 9, 1. ATT. BR. 1, 13.
डुर्पशस् Buġ. P. 10, 36, 17.
डुर्लक्ष्य RATNĀV. 36, 13. KATHÁS. 64, 59. SĪH. D. 113, 1.
डुर्लक्ष्य, मेरु KATHÁS. 110, 17. स्मराज्ञा 93, 38.
डुर्लभ 1) mit einem infin.: श्रीश्चापि डुर्लभा भोक्तुं तथैवाकृतात्मानिः MBu. 13, 309.
डुर्ललित 1) füge noch verwöhnt hinzu. प्रकृति° VENĪSĀH. in SĪH. D. 183, 18. राजप्रसाद° PĀNĀT. ed. orn. 23, 14. प्रेम° KATHÁS. 121, 123. चाटुशत° KĀCRAP. 24. चतुः — तदङ्गनालोकाडुर्ललितम् VIKR. 27. verwöhnt durch so v. a. keinen Gefallen mehr findend an, überdrüssig: परोपक्रारकर्षीक° Spr. 3737. लीला° 3372. — 2) streiche die Stelle KĀCRAP. 24, da sib zu 1) gehört. In विधिडुर्ललितैः so v. a. Schabernack.